

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ११५ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.०३ जुलै, २०१८ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ११५ वी बैठक मंगळवार, दि.०३ जुलै, २०१८ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्षा
२)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
३)	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे	सदस्या
४)	प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
५)	डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
६)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
७)	डॉ. सुरैय्या शेख	सदस्या
८)	डॉ. बी. सी. शेवाळे, वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
९)	डॉ. यु. व्ही. मेटकरी उपकुलसचिव तथा I/C संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१०)	डॉ. जी. आर. मंझा, कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई व डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] १४ जून, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव: १४ जून, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.

[०२] अधिसभा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर कार्यालयाने तयार केलेली उत्तरे व सदरची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत देण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: अधिसभा सदस्यांनी दि.०७ जुलै, २०१८ रोजी होणाऱ्या बैठकीरिता प्रश्न पाठविलेले आहेत. सदर प्रश्नांची उत्तरे कार्यालयाने तयार केलेली आहेत. परिनियम ४७६ (८) नुसार सदर प्रश्नांची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी द्यावयाची आहेत.

सबब, अधिसभेच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची कार्यालयाने तयार केलेली उत्तरे विचारार्थ व सदर प्रश्नांची उत्तरे अधिसभेच्या बैठकीत देण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे नामनिर्देशन विचारार्थ).

ठराव: सोबत जोडल्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे निश्चित करण्यात आली व अधिसभेमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

प्रश्नोत्तरे

अधिसभा सदस्यांनी विचारलेले प्रश्न व त्यावर विद्यापीठ प्रशासनाने तयार केलेली उत्तरे

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर																				
	प्रा. डॉ. एम. बी. देशमुख	डॉ. जी. एस. कांबळे																				
१	In the University Depts. How many posts of Professors, Associate professor and Assistant Professors are filled & how many of them are vacant? Let me Know what action has been taken by the Solapur university to fill up the vacant positions?	<p>विद्यापीठातील ६ संकुले व संकुलांतर्गत १७ विभाग कार्यरत आहेत. सोबत यादी जोडली आहे.</p> <p>प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक मंजूर, भरलेली व रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे:</p> <table border="1"> <thead> <tr> <th>Posts</th> <th>Total sanctioned</th> <th>Filled</th> <th>Vacant</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>Professor</td> <td>05</td> <td>01</td> <td>04</td> </tr> <tr> <td>Associate Professor</td> <td>10</td> <td>03</td> <td>07</td> </tr> <tr> <td>Assistant Professor</td> <td>22</td> <td>20</td> <td>02</td> </tr> <tr> <td>Total</td> <td>37</td> <td>24</td> <td>13</td> </tr> </tbody> </table> <p>वरील तक्त्यातील एकूण रिक्त पदांच्या ५०% पदे भरण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०२(९) अन्वये मा. संचालक उच्च शिक्षण पुणे यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने सोविसो/आस्था/२०१७/३६८३, दि.०६/०६/२०१७ नुसार ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याची विनंती केली. तदनंतर जा.क्र.सोविसो / आस्था /२०१७/५१३२, दि.२१/०७/२०१७ नुसार पुन्हा विनंती करण्यात आली. परंतु संबंधित कार्यालयाकडून उत्तर अप्राप्त असल्याने जा.क्र.सोविसो/आस्था/२०१७/६७८७, दि.१३/०९/२०१७ नुसार नियमित रिक्त शिक्षकीय पदांची जाहिरात देवून आवेदन पत्र मागविण्याची विनंती करण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यंत मा. संचालक, उच्च शिक्षण पुणे यांच्या कार्यालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र वा परवानगी मिळण्याचे प्रलंबित आहे. त्यामुळे प्रस्तूत विद्यापीठातील रिक्त शिक्षकीय पदे भरणे संदर्भातील प्रक्रिया रखडली आहे. सोबत आपल्या सुलभ संदर्भासाठी मा. संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्या कार्यालयास दि.०६/०६/२०१७, दि.२१/०७/२०१७ व दि.१३/०९/२०१७ रोजी पाठविलेल्या पत्रांच्या छायांकित प्रती जोडल्या आहेत. (पान क्र.५० ते ५७)</p>	Posts	Total sanctioned	Filled	Vacant	Professor	05	01	04	Associate Professor	10	03	07	Assistant Professor	22	20	02	Total	37	24	13
Posts	Total sanctioned	Filled	Vacant																			
Professor	05	01	04																			
Associate Professor	10	03	07																			
Assistant Professor	22	20	02																			
Total	37	24	13																			
२	What examination pattern the Solapur university wants to run in near future to enhance the quality & standard?	विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाने (उदा. अभ्यासमंडळे, विद्याशाखा, विद्या परिषद, परीक्षा मंडळ इ.) त्यांच्या विविध बैठकांमध्ये पारित केलेल्या ठरावानुसार विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीमध्ये भविष्यामध्ये बदल करण्यात येईल.																				

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
३	What measures the University has taken to increase quality of the research & how many National/International MOUs are signed by the Solapur University so far?	<ul style="list-style-type: none"> Solapur University has strictly follows the UGC regulation regarding quality of research 1) Publication of research paper in minimum impact factor SCI / Scopus indexed journals. 2) Solapur University has established IPR Cell to promote Teachers / Student to file patents / copyrights. 3) Solapur University has provided seed money grants & start up research grant to encourage research culture in young faculty of University & Colleges. Solapur University has made 21 National and 2 International MOUs with various University and Institutes. (पान क्र.५८)
डॉ. एच. के. आवताडे		प्राचार्या डॉ. श्रीमती के. ए. पांडे
१	सोलापूर विद्यापीठाच्या सन २०१८ च्या BBA परिक्षेतील गैरव्यवहाराबाबत प्रमाद समितीने शिफारस केल्याप्रमाणे संबंधित महाविद्यालयाने कार्यवाही केली आहे काय? कार्यवाही केली असल्यास काय कार्यवाही केली?	महाविद्यालयाने कार्यवाही केली आहे. संबंधित अध्यापकावर शिस्तभंगाची कार्यवाही करुन सदरील अध्यापकांचे माहे एप्रिल, २०१८ चे वेतन स्थगित केल्याबाबत महाविद्यालयाने कळविले आहे.
श्री. एस. एम. गायकवाड		डॉ. जी. एस. कांबळे
१	महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील तरतूदीनुसार सोलापूर विद्यापीठाने किती नियमित संचालक व अधिष्ठातांची नेमणूक केली?	<p>१) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील तरतूदीनुसार संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ हे नियमित पद भरण्याची कार्यवाही सुरु आहे आणि संचालक, क्रीडा व शारिरीक शिक्षण हे पद भरलेले आहे.</p> <p>२) महाराष्ट्र शासनाकडून अद्याप सोलापूर विद्यापीठास अधिष्ठातांची पदे मंजूर झालेली नाहीत. तथापि, नवीन विद्यापीठ कयद्यानुसार शैक्षणिक कामकाज पार पाडण्यासाठी अभ्यासमंडळे विभागाने संदर्भ क्र.सोविसो /अमंवि/ परिपत्रक/ २०१८/ ४२३९, दि.१८/०५/२०१८ अन्वये तात्पुरत्या अधिष्ठातांची नियुक्ती केली आहे. सोबत परिपत्रकाची प्रत जोडली आहे. (पान क्र.५९)</p>
२	सोलापूर विद्यापीठाने २०१६-१७ कालावधीत कोणत्या व किती कार्यासन अधिकाऱ्यांची नेमणूक केली? केली असल्यास कोणत्या नियमानुसार नेमणूक केली?	सोलापूर विद्यापीठाने सन २०१६-१७ या कालावधीत श्री. नारकर एस. ए. व श्री. इनामदार आय. ए. यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. सदरची नियुक्ती शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दि.०८ जानेवारी, २०१६ व दि.१७ डिसेंबर, २०१६ नुसार करण्यात आली आहे. सोबत दि.०८ जानेवारी, २०१६ व दि.१७ डिसेंबर, २०१६ रोजीच्या निर्णयाची प्रत जोडली आहे. (पान क्र.६० ते ७१)

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
प्रा. ए. एम. काळजे		प्राचार्या डॉ. श्रीमती के. ए. पांडे
१	सोलापूर विद्यापीठाकडे किती महिला कर्मचाऱ्यांच्या (२०१६-१७ कालावधी) तक्रारी दाखल झाल्या आहेत? असल्यास विद्यापीठाने संबंधित तक्रारीबाबत काय कार्यवाही केली आहे?	सन २०१६-१७ या कालावधीत विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे ०१ महिला कर्मचाऱ्यांने तक्रार दाखल केली आहे. तसेच सदरची तक्रार पोलीस ठाण्यातही दाखल केली आहे व सद्यस्थितीत गुन्हा नोंद झाल्याबाबतचे पत्र मा. पोलीस उपनिरीक्षक, फौजदार चावडी, पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांनी या कार्यालयास दि.२२/०३/२०१७ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस विभागाकडून सुरु असून याकामी विद्यापीठ प्रशासन पोलीस विभागास सर्वतोपरी सहकार्य करत आहे.
२	सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर सोलापूर विद्यापीठाने महाविद्यालयांकडून GST आकारणी कोणत्या पत्राने व किती आकारली? यांस अधिकार मंडळाची मंजूरी आहे काय?	विद्यापीठ एम. के. सी. एल. मार्फत घेत असणाऱ्या सुविधांना सर्व कर लागू करणेबाबत दि.१८ जुलै, २०१७ रोजी संपन्न झालेल्या व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.४ (२१) अन्वये मान्यता दिलेली आहे. <ul style="list-style-type: none"> एम. के. सी. एल. पुणे यांच्याकडून दि.०८/०२/२०१८ रोजी प्राप्त झालेले ई-सुविधा शुल्काचे देयक. शासन अधिसूचना क्र.१२/२०१७- Central Tax (Rate), दि.२८/०६/२०१७ या दोन संदर्भिय पत्रास अनुसरुन दि.२३/०४/२०१८ रोजीचे पत्र क्र. सोविसो /ई-सुविधा/पात्रता विभाग/२०१७-१८/३४८१ अन्वये ई-सुविधा करिता प्रति विद्यार्थी ९ रुपये इतके GST शुल्क आकारण्यात आले. (पान क्र.७२ ते ७६)
डॉ. एस. के. शिंदे		प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे
१	सोलापूर विद्यापीठाच्या क्रिडा विभागाने अॅथलेटीक ट्रॅक तयार करण्यासाठी आराखडा मंजूर करुन त्याप्रमाणे काम झाले आहे काय? या ट्रॅक साठी आत्तापर्यंत किती रक्कम खर्च झाली आहे?	होय. अॅथलेटीक ट्रॅक तयार करण्यासाठी ₹३०,५२.६००/- रुपयांची तांत्रिक मंजूरी मिळालेली आहे. तसेच सा. बां. विभागाच्या दि.१५/०५/२०१८ रोजी प्राप्त झालेल्या उपयोगिता प्रमाणपत्रानुसार अॅथलेटीक ट्रॅकसाठी ₹२४,२४,१२३/- रक्कम खर्च झालेली आहे.
२	AIHC चे अभ्यासमंडळ अस्थायी का आहे?	AIHC मधून विभागप्रमुख निवडून न आल्याने सदर अभ्यासक्रमाचे अस्थायी अभ्यासमंडळाचे गठन करण्यात आले आहे.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
	डॉ. टी. जे. फुलारी	प्राचार्या डॉ. श्रीमती के. ए. पांडे
१	सन २०१७-१८ या वर्षात मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सोलापूर च्या संचालक पदावर कुणाची नेमणूक करण्यात आली? ही नियुक्ती नियमाप्रमाणे आहे काय?	सन २०१७-१८ या वर्षात मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सोलापूर या महाविद्यालयाच्या संचालक पदी डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्या विद्यापीठ निवड समितीने केलेल्या नियुक्तीस मा. कुलगुरु महोदयांच्या आदेशान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर मान्यता देण्यापूर्वी संस्थेने जाहिरात देवून संचालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तसेच सदर अर्जाच्या छाननी समितीने छाननी करून या कार्यालयास विद्यापीठ निवड समितीची मागणी केली होती. त्यानुसार विद्यापीठ निवड समितीने मुलाखत घेवून सदर संचालक पदी डॉ. येळेगावकर यांची शिफारस केली होती. मा. कुलगुरु महोदयांनी आदेशित केल्यानुसार डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्या संचालक पदी नेमणूकीस मान्यता देण्याकरिता प्राचार्य डॉ. डी. डी. पुजारी, मा. प्रभारी अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन, यांचा अभिप्राय घेण्यात आला त्या अभिप्रायानुसार मा. कुलगुरु महोदयांच्या आदेशान्वये मान्यता देण्यात आली.
२	विद्यापीठातील फर्नीचर खरेदी प्रक्रिया नियमाप्रमाणे झाली आहे काय?	विद्यापीठ परिसरातील वर्क स्टेशनसाठी लागणारे मॉड्यूलर फर्निचरचे काम करणे काम संदभ क्र.१ अन्वये दि.०५/०२/२०१६ रोजी बांधकाम समिती समोर विषय क्र.१०(२) अन्वये सदर कामाची प्रशासकीय मान्यतेची शिफारस करण्यात येवून दि.२३/०२/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषद समिती बैठकीमधील ०६ अन्वये विषयांकित कामाची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. तसेच दि.१५/१०/२०१६ रोजीच्या खरेदी समितीने ठराव क्र.३(१) व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली होती व त्यास दि.२५/१०/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये ठराव क्र.१२ (९) अन्वये प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. सदर कामासाठीच्या जाहिर निविदा प्रसिध्दीकरण दि.०६/१०/२०१७ रोजी मान्यता घेवून दै. पुण्य नगरी या वृत्तपत्रात दि.११/१०/२०१७ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. निविदा विद्यापीठ कार्यालयाकडे पोहोच करण्याची अंतिम तारीख दि.०१/११/२०१७ पर्यंत होती. दिलेल्या मुदतीत चार निविदा प्राप्त झाल्या.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
		<p>प्राप्त सर्व निविदा तांत्रिक समितीच्या उपसमिती व वित्त व लेखा अधिकारी यांच्यासमोर दि.१३/१२/२०१७ रोजी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या. दि.१२/१२/२०१७ रोजी दराची निविदा उघडण्यात आली. त्यानुसार दि.०७/०२/२०१८ रोजीच्या खरेदी समितीसमोर विषय क्र.२ अन्वये व्यवस्थापन परिषद बैठकीमधील १० अन्वये मान्यता घेण्यात आली. मे. विश्वकर्मा एंटरप्रायझेस यांना सुरक्षा ठेव रक्कम भरण्यास पत्र पाठविण्यात आल्या नुसार पावती क्र.१८६७२, दि.०१/०३/२०१८ रोजी सुरक्षा ठेव रक्कम भरण्यात येवून पावती कार्यालयास जमा करण्यात आली. तदनंतर वर्क ऑर्डर देण्यात मान्यता घेण्यात येवून (रुसा अंतर्गत) वर्क स्टेशनसाठी लागणारे मॉड्यूलर फर्निचरचे काम करणे वर्क ऑर्डर देण्यात आली.सदर वर्क ऑर्डर प्रमाणे काम केलेले असून सदरचे देयक मे. विश्वकर्मा एंटरप्रायझेस यांनी सादर केल्यानंतर वर्क ऑर्डर प्रमाणे काम करण्यात आलेले असून ६५% इतके फर्निचरचा पुरवठा मे. विश्वकर्मा एंटरप्रायझेस यांनी केलेला असल्याने त्याप्रमाणे देयक आदा करण्याकरिता सदर कामाचे कन्सल्टंट दिपाली असोसिएट्स यांनी कळविले. तदनंतर विद्यापीठ परिसरामध्ये (रुसा अंतर्गत) वर्क स्टेशनसाठी लागणारे मॉड्यूलर फर्निचरचे काम करणे या कामाकरिता मे. विश्वकर्मा एंटरप्रायझेस यांच्याकडून प्राप्त देयक (मटेरिअल किंमत) रु.३९,८६,९६९/- पैकी रु.३५,००,०००/- इतकी रक्कम अग्रिम म्हणून आदा करण्यास, येणाऱ्या खर्चास व येणारा खर्च हा Furniture of Work Station (RUSA) या अंदाजपत्रकीय शिर्षकाखाली खर्ची टाकण्यात आलेले आहे.</p>
	प्रा. डॉ. जी. डी. बिराजदार	प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे
१	इ. स. २०१५-२०१८ या कालावधीत सोलापूर विद्यापीठाच्या किती कर्मचाऱ्यांचे व संचालक, विद्यापीठ व महाविद्यालयीन विका मंडळ यांचे मानधन विद्यापीठाच्या विकास निधीतून देण्यात आले? संबंधितांचे नावे व रक्कम किती आहे?	कोणत्याही कर्मचाऱ्यास अथवा संचालक, विद्यापीठ व महाविद्यालयीन विकास मंडळ यांना मानधन स्वरूपात कोणतीही रक्कम दिलेली नाही.
२	BBA व BCA चे मूल्यमापन केंद्र कुठे आहे?	BBA व BCA चे मूल्यमापन केंद्र हे मुख्य मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र - संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर व उपमध्यवर्ती मूल्यमापन केंद्र हे के. बी. पी. महाविद्यालय, पंढरपूर येथे आहे.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
	डॉ. टी. व्ही. शिंदे	प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे
१	विद्यापीठाने मुनीजन आणि पंतप्रधान स्वच्छता अभियान ग्रामदत्तक योजनेत कोणती गावे दत्तक घेतली व सदर गावांमध्ये विकासाठी राबविण्यात आलेले उपक्रम व त्यासाठी किती रक्कम खर्च झाली?	याचा आढावा सोबत जोडले आहे. (पान क्र.७७)
२	विद्यापीठाच्या गत वर्षीच्या लेखा परिक्षणाचा अहवालामध्ये नमूद केलेल्या आर्थिक अनियमिततेच्या तारशेऱ्याबाबत विद्यापीठाने काय कार्यवाही केली?	१) लेखापरिक्षण अहवालातील उपस्थित परिच्छेद संबंधित विभागास कळविण्यात येवून त्यांच्याकडून अनुपाल अहवाल प्राप्त झाला. लेखासंहिता मधील तरतूद १.५०(h) & (i) नुसार लेखापरिक्षण परिच्छेद वगळणे शिफारस समितीपुढे उपस्थित परिच्छेद व विभागाचा अनुपालन अहवाल ठेवण्यात आला. त्यावर समितीने केलेला शिफारस अहवाल सोबत जोडला आहे. २) लेखापरिक्षण अहवालातील उपस्थित आक्षेप क्र.१ मधील आग्रीम रकमाची कार्यवाही पूर्ण झालेली आहे व आक्षेप क्र.२ मधील आग्रीम रकमा संदर्भात परिपत्रक क्र.SUS/F & AO/२०१७-१८/५०७, दि.०८/०२/२०१७ अन्वये संबंधितांना कळविण्यात आलेले आहे. ३) लेखापरिक्षणातील उपस्थित सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. (पान क्र.७८ ते ८१)
	श्री. एस. टी. सरवदे	डॉ. जी. एस. कांबळे
१	विद्यापीठाने ४८२ एकर जमीनीवर कोणकोणत्या सुधारणा केल्या आहेत?	विद्यापीठाने ४८२ एकर जमीनीवर कॅम्पाऊंड वॉल तयार केलेले असून सदर जमीनीवर झाडे लावण्यात आलेली आहेत. तसेच प्रशासकीय इमारत बांधणीसाठी तांत्रिक मंजूरी प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
२	VVIP Guest House मध्ये २०१५ ते २०१८ या कालावधीत किती गेस्ट राहिले? त्यांची नावे व कालावधी काय आहे?	प्रत्यक्षात VVIP Guest House राहण्यासाठी सन २०१६ मध्ये कार्यान्वित झालेले आहे. दि.२७/१२/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र.७ नुसार विद्यापीठ परिसरामध्ये नव्याने बांधकाम करण्यात आलेले व्ही. व्ही. आय. पी. अतिथीगृह हे विद्यापीठ परिसरामध्ये कुलगुरु निवासाचे बांधकाम होईपर्यंत कुलगुरु निवास म्हणून वापरण्यास मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार माजी कुलगुरु डॉ. एन. एन. मालदार हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत तेथे राहिले आहेत. तदनंतर प्रभारी कुलगुरु डॉ. करमळकर हे विद्यापीठाच्या विविध बैठकासाठी उपस्थित असताना थोडफार वेळ विश्रांतीसाठी VVIP Guest House येथे थांबले होते.

प्रश्न क्रमांक	प्रश्न	उत्तर
३	परीक्षेच्या संबंधी नियम ०.१०६ (ब) २०१५ चे प्रयोजन व हेतू काय आहे?	परीक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर प्राप्त झालेल्या गुणाबाबत विद्यार्थ्यांचे समाधान झाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांस संबंधित विषयाच्या मूळ उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत अध्यादेशातील नमूद केलेल्या तरतूदीनुसार मागणी करता येते. संबंधित विषयाची छायांकित प्रत प्राप्त झाल्यानंतर प्राध्यापकाने दिलेल्या गुणाबाबत जर विद्यार्थी समाधानी नसेल तर पूर्णमूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सुविधा या अध्यादेशाद्वारे उपलब्ध करून दिली आहे.
प्रा. जी. आर. धरणे		प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे
१	बहिशाल अध्यापनासाठी समिती गठण झाली का? त्याची कार्य-कक्षा निश्चित केली का?	सध्या झालेली नाही.
२	“Soft skill life Skill” “Personality development” “Interview Technique” या सारख्या कार्यक्रमांचे आयोजन कसे करता येईल. तसेच “Spoken English” “Report Writing” लिखाणाचे काम घेता येईल का?	ही बाब Communication Skills हा अभ्यासक्रमातून मांडली आहे.
३	“Skill based Microproject” ची आवश्यकता त्यासाठी “Textiles manufacturing designing hoierly garments” “packing of various item” “Home delivery of fruits, vegetable grains, ग्रहपयोगी वस्तुंचे विक्री व्यवस्थापन”?	याबाबत कार्यवाही करता येईल.
श्रीमती ए. सी. चव्हाण		प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे
१	प्रत्येक विषयाच्या बोर्ड ऑफ स्टडीज् (BOS) मिटींग मध्ये टॉपर विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेतला आहे का?	नाही, काही अभ्यासमंडळाच्या बैठकांना बोलाविले आहे तर काही अभ्यासमंडळाच्या बैठकांना बोलाविले नाही.
२	क्रीडा व सांस्कृतिक, NSS NCC व इतर अॅक्टीव्हिटीत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरिक्षा घेण्यात येते का?	फेरपरीक्षा घेण्यात येत नाही. तथापि, अशा विद्यार्थ्यांना संबंधित कालावधीतील पेपर देता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दि.०७/११/२०१३ रोजीच्या विद्या परिषदेतील ठराव क्र.१५८ नुसार खेळाडूंना Carry on ची सुविधा दिली जाते.
सौ. आर. ए. महागांवकर		प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे
२	सोलापूर विद्यापीठातील Language department सुरु होणे संबंधीत आहे. अ) प्रवेश परिक्षा घेणे गरजेचे आहे का?	कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश परीक्षा असावी किंवा नसावी याबद्दलचा निर्णय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा समिती किंवा संबंधित संकुल किंवा विद्यापीठ प्राधिकरणामार्फत ठरविली जाते.
अॅड. श्रीमती एन. एस. मंकणी		प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे
३	Budget Monitoring committee तयार झाली का, त्याची कार्यकक्षा व अधिकार आणि कार्यवाही कशी करता येईल?	Budget Monitoring committee तयार झालेली नाही.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[३ (१)] खाजगी कंत्राटदारामार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकत्रित वेतनाची रक्कम निश्चित करून लागू करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेने दि.१३ एप्रिल, २०१८ रोजीच्या बैठकीत गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना माहे जुलै, २०१८ पासून दरमहा एकत्रित वेतन व इतर लाभ देण्याबाबतची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील विविध विभाग / संकुलामध्ये गरजेनुसार कार्यालयीन कामासाठी बाह्यस्रोतामार्फत घेण्यात आलेले कंत्राटी कर्मचारी व कंत्राटी सुरक्षा रक्षक यांचा सेवा कालावधी व दरमहा एकत्रित वेतन ठरविण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने दि.१३/०४/२०१८ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र. (११) अन्वये गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक शुक्रवार, दि.०१/०६/२०१८ रोजी सकाळी ११:०० वा. प्रशासकीय कार्यालयाकडील बैठक कक्षात घेण्यात आली असून, सदर समितीने खालीलप्रमाणे शिफारस केली आहे.

- १) यापूर्वी व्यवस्थापन परिषदेने दि.३१ ऑक्टोबर, २०१७ रोजीच्या बैठकीत ठराव क्र. (३८) व ठराव क्र. (३९) नुसार घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित कंत्राटी कर्मचारी यांना दरमहा ₹१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) वेतन दिले आहे ते चालू ठेवावे त्यात कोणताही बदल करू नये.
- २) बाह्यस्रोतामार्फत हार्डवेअर अॅन्ड नेटवर्क एक्सपर्ट, परिचारिका (नर्स) व टेक्नीकल असिस्टंट, सुरक्षा अधिकारी या पदनामाने कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी यांना यापूर्वी देण्यात येत आसलेले दरमहा वेतन देण्यात येत आहे ते चालू ठेवावे त्यात कोणताही बदल करू नये.
- ३) बाह्यस्रोतामार्फत एकत्रित वेतनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ज्या कर्मचाऱ्यांची सेवा १० वर्षापेक्षा जास्त झालेली आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा ₹१२,०००/- एकत्रित वेतन देण्याबाबत समिती शिफारस करित आहे. तसेच त्यावर नियमानुसार पी. एफ. व ई. एस. आय. देण्याबाबत शिफारस करित आहे.
- ४) बाह्यस्रोतामार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ०१ वर्ष ते ०४ वर्षा पर्यंत झाली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात ५ टक्के (कुशल, अकुशल अर्धकुशल) वेतन वाढ करण्यात यावी. तसेच त्यावर नियमानुसार विशेष भत्ता, पी. एफ. व ई. एस. आय. देण्याबाबत समिती शिफारस करित आहे.
- ५) बाह्यस्रोतामार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ०४ वर्षापेक्षा जास्त झाली आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना (संगणक लेखनिक, प्रयोगशाळा सहायक, डाटा ऑपरेटर व वाहनचालक) दरमहा ₹१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) व त्यावर नियमानुसार पी. एफ. व ई. एस. आय. देण्यात यावा.

- ६) बाह्यस्रोतामार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांपैकी ज्या सुरक्षा रक्षकांची सेवा ०४ वर्षापेक्षा जास्त झाली आहे अशा कंत्राटी सुरक्षा रक्षकांना दरमहा ₹९,५००/- (अक्षरी रुपये नऊ हजार पाचशे फक्त) व त्यावर नियमानुसार पी. एफ. व ई. एस. आय. देण्याबाबत समिती शिफारस करित आहे.
- ७) बाह्यस्रोतामार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी (शिपाई, माळी व स्वच्छक) ज्या कर्मचाऱ्यांची (शिपाई, माळी व स्वच्छक) सेवा ०४ वर्षापेक्षा जास्त झाली आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना (शिपाई, माळी व स्वच्छक) दरमहा ₹८,५००/- (अक्षरी रुपये आठ हजार पाचशे फक्त) व त्यावर नियमानुसार पी.एफ. व ई.एस.आय. देण्याबाबत समिती शिफारस करित आहे.
- ८) बाह्यस्रोतामार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी सलग चार वर्ष व दहा वर्ष काम करतात त्यांना वरील प्रमाणे एकत्रित वेतनावर घेण्याबाबत शिफारस करण्यात येत आहे.

सबब, खाजगी कंत्राटदारामार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकत्रित वेतनाची रक्कम निश्चित करून लागू करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेने दि.१३ एप्रिल, २०१८ रोजीच्या बैठकीत गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना वरिल प्रमाणे माहे जुलै, २०१८ पासून दरमहा एकत्रित वेतन व इतर लाभ देण्याबाबतची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: खाजगी कंत्राटदारामार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकत्रित वेतनाची रक्कम निश्चित करून लागू करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेने दि.१३ एप्रिल, २०१८ रोजीच्या बैठकीत गठीत केलेल्या समितीने अ. क्र.१ ते ८ नुसार केलेल्या शिफारशी स्विकारण्यात येवून कंत्राटी कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे माहे जुलै, २०१८ पासून दरमहा एकत्रित वेतन व इतर लाभ देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

- १) ज्यांनी वयाची कमाल वयोमर्यादा पूर्ण केलेली आहे व ज्यांची सेवा १० वर्षापेक्षा जास्त आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना ₹१५,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
- २) तांत्रिक पदावर कार्यरत कंत्राटी कर्मचारी हार्डवेअर अॅन्ड नेटवर्क एक्सपर्ट, परिचारिका (नर्स) व टेक्नीकल असिस्टंट यांना ₹१२,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
- ३) ज्यांची सेवा ५ ते १० वर्षे झालेली आहे यांना ₹१०,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
- ४) इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सध्या सुरु असलेले वेतन चालू ठेवावे.

[३ (२)] माहे ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ च्या परीक्षेपासून अभियांत्रिकी पदवी परीक्षा (FE to BE) या अभ्यासक्रमांचे उत्तरपत्रिका On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking मूल्यमापन करुन घेण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: माहे ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ च्या परीक्षेपासून अभियांत्रिकी पदवी परीक्षा (FE to BE) या अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking करुन घेणे आवश्यक आहे. याकरिता अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे अंदाजे एक लाख उत्तरपत्रिका अपेक्षित आहे. तरी एक उत्तरपत्रिका On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking द्वारे मूल्यमापन करुन घेण्यास अंदाजे ₹४०/- खर्च अपेक्षित आहे. एक लाख उत्तरपत्रिका On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking द्वारे मूल्यमापन करुन घेण्यास अंदाजे ₹४०,००,००००/- (अक्षरी चाळीस लक्ष) अपेक्षित आहे. सदरचा खर्च On Screen Revaluation या अंदाजपत्रकीय तरतूदीतून खर्ची टाकावा लागणार आहे.

दि.१८/०६/२०१८ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील ठराव क्र. १० / १३ नुसार खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला आहे.

“माहे ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ च्या परीक्षेपासून अभियांत्रिकी पदवी परीक्षा (FE to BE) या अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking मूल्यमापन करुन घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.”

सबब, माहे ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ च्या परीक्षेपासून अभियांत्रिकी पदवी परीक्षा (FE to BE) या अभ्यासक्रमांचे उत्तरपत्रिका On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking मूल्यमापन करुन घेण्याची व येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: माहे ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ च्या परीक्षेपासून अभियांत्रिकी पदवी परीक्षा (FE to BE) या अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे On Screen Evaluation / Digital Valuation / On Screen Marking मूल्यमापन करुन घेण्यास व येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मंजूरी देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३ (३)] नियमनाकरिता असलेल्या अध्यादेश क्र.५ मध्ये सुधारणा करण्याकरिता विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विविध विद्याशाखंतर्गत काही अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमता संख्या कमी असल्याने उत्तरपत्रिकांची मूल्यमापनाकरितांची संख्या कमी असते. तसेच काही विषयासाठी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातून संबंधित विषयासाठी शिक्षक / परिक्षक / नियामक यांची संख्या कमी असल्याने उत्तरपत्रिकांचे नियमन करण्यास विलंब होतो. यास्तव निकाल प्रसिध्द करण्यास एखाद्या-दुसऱ्या विषयामूळे पूर्ण अभ्यासक्रमाचा विहित मुदतीत निकाल लावण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे लागतात. तसेच सर्व अभ्यासक्रमांना क्रेडिट व ग्रेडिंग प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. त्यामूळे अध्यादेशामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८ (२) अन्वये परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने अधिष्ठाता मंडळाकडे अध्यादेश क्र.५ मध्ये सुधारणा करण्याची शिफारस केलेली आहे.

सदर शिफारशीच्या अनुषंगाने दि.२९ मे, २०१८ रोजी झालेल्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीतील ठराव क्र.११ (५) अन्वये “केंद्रीय पध्दतीने उत्तरपत्रिका मूल्यमापन अध्यादेशामधील मुद्दा क्र.३ अन्वये अध्यादेश क्र.०५ मध्ये सोबत जोडल्याप्रमाणे सुधारणा करण्यास तत्वतः या अध्यादेशामध्ये दुरुस्ती करून सुधारणा करण्याची शिफारस विद्या परिषदेस करावी असे सुर्वानुमते ठरले.”

दि.२१/०६/२०१८ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र.९१ नुसार अध्यादेश क्र.५ मध्ये दुरुस्तीसह व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करण्यात आली.

सबब, नियमनाकरिता असलेल्या अध्यादेश क्र.५ मध्ये सुधारणा करण्याकरिता विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: नियमनाकरिता असलेल्या अध्यादेश क्र.५ मध्ये सुधारणा करण्याकरिता विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३ (४)] परीक्षा कालावधीत जास्त गैरप्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रांना दंड आकारण्याबाबत परीक्षा मंडळाने केलेला ठराव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: डॉ. आबासाहेब देशमुख, अध्यक्ष, सोलापूर विद्यापीठ प्राचार्य संघटना यांचे दि.१०/०३/२०१८ च्या पत्राद्वारे त्यांनी परीक्षा केंद्रावरील एकूण कॉपी केसेस ऐवजी केंद्रावरील कॉपी केसचे शेडा (%) प्रमाणावर दंड आकारणी करण्याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाने निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे. त्यास असेही नमूद केले आहे की, परीक्षा केंद्रावरील कॉपी केसेसची संख्या विचारात घेवून दंड आकारणी केल्यामुळे कमी विद्यार्थी संख्या असलेल्या केंद्रावर कॉपीचे शेकडा प्रमाण जास्त असताना व जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या केंद्रावर कॉपीचे शेकडा प्रमाण कमी असताना तेवढ्याच दंडाची तरतूद या नियमात दिसते. सदरील बाबींचा विचार करून केंद्रावरील कॉपी केसेस ऐवजी केंद्रावरील कॉपी केसचे शेकडा प्रमाणावर दंड आकारणी करण्याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.

ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१६ च्या परीक्षेपासून जास्त गैरप्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रांना सूचना देवूनही कॉपीचे प्रकार थांबले नाही तर त्या परीक्षा केंद्रांना खालीलप्रमाणे दंड आकारण्याबाबतचा निर्णय परीक्षा मंडळाच्या दि.१२/०४/२०१६ रोजीच्या बैठकीत ठराव क्र.९ नुसार घेण्यात आला होता

अ.क्र.	परीक्षा केंद्रावरील कॉपी केस विद्यार्थ्यांची संख्या	दंड रुपये
१)	१० किंवा त्यापेक्षा जास्त कॉपीकेस आढळल्यास रुपये	१००/-
२)	२५ किंवा त्यापेक्षा जास्त कॉपीकेस आढळल्यास रुपये	२५०/-
३)	५० किंवा त्यापेक्षा जास्त कॉपीकेस आढळल्यास रुपये	१,०००/-
४)	१०० किंवा त्यापेक्षा जास्त कॉपीकेस आढळल्यास रुपये	२,०००/-

सबब, परीक्षा कालावधीत जास्त गैरप्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रांना दंड आकारण्याबाबत परीक्षा मंडळाने खालीलप्रमाणे ठराव पारित केलेला आहे.

ठराव:	परीक्षा कालावधीत जास्त गैरप्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रांना दंडाची रक्कम ही परीक्षा केंद्रावरील एकूण कॉपी केसेस ऐवजी परीक्षा केंद्रावरील परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कॉपी केसेसच्या शेकड्याप्रमाणावर (%) दंड आकारणी खालीलप्रमाणे करण्याबाबत सर्वानुमते ठरले.
-------	---

अ.क्र.	परीक्षा केंद्रावरील कॉपी केसची टक्केवारी	दंड रुपये
१)	०१ ते ०५ टक्केपर्यंत कॉपीकेस आढळल्यास	१००/-
२)	०५ ते १० टक्केपर्यंत कॉपीकेस आढळल्यास	२५०/-
३)	१० ते १५ टक्केपर्यंत कॉपीकेस आढळल्यास	५००/-
४)	१५ ते २० टक्केपर्यंत कॉपीकेस आढळल्यास	१,०००/-
५)	२० टक्केपर्यंत कॉपीकेस आढळल्यास	२,०००/-

सबब, परीक्षा कालावधीत जास्त गैरप्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रांना दंड आकारण्याबाबत परीक्षा मंडळाने केलेला ठराव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

ठराव: सदरचा विषय परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे परत पाठवावा असे सर्वानुमते ठरले.

[३ (५)] १४ वा दीक्षांत समारंभाकरिता मार्च / एप्रिल, २०१८ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे, विद्यावाचस्पती पदवी प्रदान करणे याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम १२८ (१) मधील खालीलप्रमाणे तरतूद आहे. त्या अनुषंगाने दि.२१ जून, २०१८ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत ठराव क्र.७० नुसार शिफारस करण्यात आलेली आहे.

कलम १२८ (१)	“व्यवस्थापन परिषदेस, विद्या परिषदेकडून शिफारस करण्यात येतील अशा पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे व विद्याविषयक इतर विशेषोपाधी सुरु आणि प्रदान करता येतील.”
-------------	---

वरील महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ ची तरतूद विचारात घेता मार्च / एप्रिल, २०१८ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याची बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२८ (१) नुसार विद्या परिषदेच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: मार्च / एप्रिल, २०१८ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना १४ व्या दीक्षांत समारंभाकरिता पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याची विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३ (६)] दि.२८/०६/२०१८ रोजी आयोजित कॅस अंतर्गत पदोन्नती निवड समितीच्या बैठकीमध्ये अर्थशास्त्र या विषयातील विषय तज्ज्ञ म्हणून डॉ. एस. एस. नरवडे, प्राध्यापक यांचे मा. कुलगुरुमहोदयांनी तातडीची बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेले नामनिर्देशन व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: दि.२८/०६/२०१८ रोजी पूर्वनियोजित कॅस अंतर्गत पदोन्नतीसाठी अर्थशास्त्र या विषयाच्या निवड समितीची बैठक दु.१२:०० वाजता विद्यापीठ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीसाठी संबंधित प्राधिकरणांनी अर्थशास्त्र या विषयाच्या विषय तज्ज्ञांची नामिका दिली होती. त्या अनुषंगाने सदर नामिकेतील विषय तज्ज्ञांच्या ४० दिवस पूर्वीपासून संपर्कात असून खालील विषय तज्ज्ञांना बैठकीसाठी पत्र व उमेदवारांचे Bio-data पाठविण्यात आले होते.

Sr. No.	Name of the Subject Expert	शेरा
1)	Prof. J. Manoharrao, Central University of Hyderabad	कसल्याही प्रकारचा संपर्क होवू शकला नाही त्यामूळे येण्याची शक्यता कमी आहे.
2)	Prof. Abhay Pethe, University of Mumbai	येण्यास असमर्थता दर्शविली आहे.
3)	Prof. D. Rajshekhar, Institute of Social and Economic Change, Bangalore	येण्यास असमर्थता दर्शविली आहे.
4)	Dr. B. K. Tulsimala, University of Mysore	Train reservation मिळाले नाही त्यामूळे येवू शकत नाहीत.
5)	Dr. Pushpa M. Savadatti, Central University of Karnataka, Kalburgi	येण्यास तयार आहेत.

उपरोक्त तक्त्याचे अवलोकन केले असता संबंधित प्राधिकरणाने दिलेल्या नामिकेतील एक विषय तज्ज्ञ अ.क्र.५ मध्ये दर्शविलेले विषय तज्ज्ञ उपलब्ध आहेत. उर्वरित विषय तज्ज्ञांसाठी नामिकेतील तज्ज्ञांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता संबंधित तज्ज्ञांशी वैयक्तिक कारणे सांगून येण्यास असमर्थता दर्शविली होती.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०२ (२) (e) व (५) अन्वये निवड समितीचा कोरम पूर्ण होण्याकरिता किमान दोन विषय तज्ज्ञ निवड समितीमध्ये असणे आवश्यक आहे. याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील प्राध्यापक पदी कार्यरत असलेल्या शिक्षकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधले असता, त्यापैकी डॉ. एस. एस. नरवडे, प्राध्यापक, अर्थशास्त्र

विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद हे दि.२८/०६/२०१८ रोजी होणाऱ्या बैठकीस अर्थशास्त्र या विषयाचे विषयतज्ज्ञ म्हणून उपस्थित राहण्यास सहमती दर्शविली होती. म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये तातडीची बाब म्हणून मा. कुलगुरुमहोदयांनी डॉ. एस. एस. नरवडे यांना अर्थशास्त्र या विषयाचे विषयतज्ज्ञ म्हणून पत्र पाठविण्यास आस्थापना विभागाच्या दि.२६/०६/२०१८ रोजीच्या टिपणीवर मान्यता प्रदान केली आहे. सदर टिपणीची छायांकित प्रत सोबत जोडली आहे.

सबब, दि.२८/०६/२०१८ रोजी आयोजित कॅस अंतर्गत पदोन्नती निवड समितीच्या बैठकीमध्ये अर्थशास्त्र या विषयातील विषयतज्ज्ञ म्हणून डॉ. एस. एस. नरवडे, प्राध्यापक यांचे मा. कुलगुरुमहोदयांनी तातडीची बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेले नामनिर्देशन व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: दि.२८/०६/२०१८ रोजी आयोजित कॅस अंतर्गत पदोन्नती निवड समितीच्या बैठकीमध्ये अर्थशास्त्र या विषयातील विषय तज्ज्ञ म्हणून डॉ. एस. एस. नरवडे, प्राध्यापक यांचे मा. कुलगुरुमहोदयांनी तातडीची बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेल्या नामनिर्देशनास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३ (७)] विद्यापीठ परिसरातील सामाजिकशास्त्रे संकुलातर्गत एम. ए. मराठी, एम. ए. इंग्रजी, एम. ए. संस्कृत व एम. ए. ऊर्दू हे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मा. कुलगुरुमहोदयांनी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: विद्यापीठ परिसरात भाषा व वाड:मय संकुलातर्गत एम. ए. इंग्रजी, एम. ए. मराठी, एम. ए. हिंदी हे अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भात शिक्षकीय पदे निर्माण करण्याबाबत जा. क्र.सोविसो/आस्था/२०११-१२/३१६१, दि.१८/०७/२०११ रोजी मा. प्रधान सचिव, उच्च शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांना रितसर प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावास मा. संचालक, उच्च शिक्षण पुणे यांनी जा. क्र.युएनआय/४७६१/शिक्षक पदे / सोवि / विशि-१/१५९१४, दि.१८/०९/२०१२ नुसार मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई यांना शिफारस केली आहे. तदनंतर दि.१२/०४/२०१७ रोजी सदर अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भात विद्या परिषदेच्या बैठकीत विषय क्र.४३(२५) अन्वये विषय ठेवला असता सदर विषयावर खालीलप्रमाणे ठराव पारित झाला आहे.

ठराव क्र.४२(३५)	“सोलापूर विद्यापीठात भाषा वाड:मय संकुलातर्गत शै. वर्ष २०१७-१८ पासून एम. ए. मराठी, हिंदी व इंग्रजी विभाग सुरु करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच या संकुलासाठी आवश्यक असणारी शिक्षकीय पदे निर्माण करण्यासाठी कुलसचिवांनी शासनाकडे पाठपुरावा करावा असे सर्वानुमते ठरले.”
-----------------	--

उपरोक्त ठरावाच्या अनुषंगाने दि.२१/०४/२०१७ रोजी मा. संचालक, उ. शि., पुणे व मा. प्रभारी कुलसचिव सोलापूर विद्यापीठ यांच्यासमवेत झालेल्या प्रलंबित प्रस्तावासंदर्भात आढावा बैठकीत सदर संकुलास शिक्षकीय पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव पुनश्च: सांख्यिकी माहितीसह भाषा वाड:मय संकुल विद्यापीठास का आवश्यक आहे यांच्या समर्थनासह प्रस्ताव हस्तपोच सादर करण्याबाबत मा. संचालक, उ.शि., पुणे यांनी सूचित केले सदर सूचनेनुसार विद्यापीठाने जा. क्र.सोविसो/आस्था/२०१७/२९९५, दि.०८/०५/२०१७ नुसार सर्वकष प्रस्ताव पाठविण्यात आला. सदर प्रस्ताव व मा. विभागीय सहसंचालक, सोलापूर यांच्या पत्राच्या अनुषंगाने मा.संचालक, उ.शि., पुणे यांनी जा.क्र.युएनआय/२०१७/सोवि/प्रल/सोवि/विशि-१/६२१५, दि.२३/०५/२०१७ नुसार मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना भाषा वाड:मय संकुलातर्गत शिक्षकीय पदे निर्माण करण्याबाबत अग्रहाची शिफारस केली आहे. तदनंतर मा. कुलगुरुमहोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही दि.२३/०५/२०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माहितीस्तव ठेवण्यात आला होता.

विद्यापीठचे जा. क्र.सोविसो/आस्था/२०१५/१८३५, दि.०१/०६/२०१५ नुसार सोलापूर विद्यापीठ परिसरात संस्कृत, पाली व प्राकृत या प्राचिन भाषांचे अधिविभाग सुरु करण्यास परवानगी मिळण्याबाबत प्रस्ताव मा. संचालक, उ. शि., पुणे यांना पाठविण्यात आला होता. सदर प्रस्ताव दि.१७/०१/२०१५ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आले असता, सदर प्राधिकरणाने व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केली होती. त्याअनुषंगाने दि.१२/०३/२०१५ रोजी व्यवस्थापन परिषदेत विषय ठेवले असता खालीलप्रमाणे ठराव पारित झाला आहे.

“प्रस्तूत विद्यापीठामध्ये संस्कृत, पाली व प्राकृत या प्राचीन भाषांचे अधिविभाग सुरु करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.”

तसेच मा. संचालक, उ. शि., पुणे यांच्या कार्यालयाने जा. क्र.युएनआय/११४८७/संपाप्रप्राचीन/सोवि/विशि-१/२११, दि.०६/०१/२०१६ अन्वये शासनास शिफारस केली आहे. परंतु अद्यापपर्यंत शासनाची मान्यता अप्राप्त आहे.

सोलापूर विद्यापीठात ऊर्दू विभाग सुरु करण्यासंदर्भात जा. क्र.SUS/Estt/२०१५/१३२२, दि.१६/०५/२०१५ रोजी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर प्रस्ताव पाठविण्यासाठी विद्या परिषदेने दि.२४/०४/२०१४ रोजी व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केली होती. व्यवस्थापन परिषदेने दि.२४/०६/२०१४ रोजी सदरची शिफारस मान्य केली आहे. तसेच संचालक, उ.शि., पुणे या कार्यालयाने पत्र क्र.जा. क्र.युएनआय/११४८७/संपाप्रप्राचीन/सोवि/विशि-१/२०१, दि.०६/०१/२०१६ अन्वये शासनास शिफारस केली आहे. परंतु सदर अभ्यासक्रमास अद्यापपर्यंत शासनाकडून मान्यता मिळालेली नाही.

वरील वस्तुस्थितीचे अवलोकन केले असता एम. ए., एम. फिल. व पीएच. डी. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, पाली, प्राकृत व ऊर्दू या भाषा विद्यापीठात सुरु करण्यासंदर्भात रितसर पाठपुरावा शासनाकडे करुनही अद्यापपर्यंत शासनाची मान्यता मिळालेली नाही.

याभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत लक्षात घेता, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ८ (२) (d) (iii) नुसार तूर्तास स्वयंसहाय्यित तत्वावर खालील अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मा. कुलगुरुमहोदयांनी आस्थापना विभागाच्या दि.२२/०६/२०१८ रोजीच्या टिपणीवर खालीलप्रमाणे अभ्यासक्रमांचे व समन्वयक यांचे नामनिर्देशन केले आहे.

अ.क्र.	अभ्यासक्रमाचे नाव	समन्वयक
१)	एम. ए. मराठी	डॉ. रमेश गाढवे, कंत्राटी सहायक प्राध्यापक, वाणिज्य व व्यवस्थापन संकुल हे समन्वयक म्हणून मा. संचालक, सामाजिकशास्त्रे संकुल यांच्या मार्गदर्शानुसार काम पाहतील.
२)	एम. ए. इंग्रजी	
३)	एम. ए. संस्कृत	
४)	एम. ए. ऊर्दू	

विद्यापीठ परिसरात सद्यस्थितीत भाषा व वाडःमय संकुल अस्तित्वात नसल्याने उक्त अभ्यासक्रम हे सामाजिकशास्त्रे संकुलातर्गत सुरु करण्यात येतील.

सबब, विद्यापीठ परिसरातील सामाजिकशास्त्रे संकुलातर्गत एम. ए. मराठी, एम. ए. इंग्रजी, एम. ए. संस्कृत व एम. ए. ऊर्दू हे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मा. कुलगुरुमहोदयांनी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ, अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: विद्यापीठ परिसरातील सामाजिकशास्त्रे संकुलातर्गत एम. ए. मराठी, एम. ए. इंग्रजी, एम. ए. संस्कृत व एम. ए. ऊर्दू हे अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मा. कुलगुरुमहोदयांनी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच हिंदी अभ्यासक्रमाचा समावेश करावा.

[३(८)] मा. राजेश अग्रवाल समितीने केलेली शिफारस क्र. R. १९ Decentralization of Examination Activities नुसार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाचे परीक्षा हया महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्याची व याबाबतीत महाविद्यालयांना परीक्षा शुल्काच्या किती टक्के रक्कम आदा करावी यावर निर्णय घेण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा पध्दतीत सुधारणा करण्यासंदर्भात मा. राजेश अग्रवाल समितीने केलेल्या शिफारशीची पूर्णपणे (१०० टक्के) अंमलबजावणी करण्याबाबत मा. कुलपती कार्यालय व राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्देश प्राप्त होत आहेत. त्यातील शिफारस क्र. R. १९ Decentralization of Examination Activities ची अंमलबजावणी विद्यापीठाने करावयाची तरतूद असून ते खालीलप्रमाणे आहे.

- Colleges/Institutes with proven academic and examination conducting reputation should be allowed to conduct their own examinations for all years. The universities should, on regular basis, grade the affiliated colleges/institutes on basis of their academic strength, faculty, infrastructures, previous performance, placement records etc. colleges that attain Grade "A" should be allowed to conduct examinations on their own for all years. These institutes should also evolve their own methods of assessment of students' performance, the conduct of examinations and notification of results. Universities should evolve proper supervisory capacity (including measures like third party audit) to ensure proper conduct of examinations by such colleges.
- For other institutes, the university can conduct the final year examinations and may consider decentralization the examination process for pre-final years. Already, Mumbai University for more than 20 years has been following this practice successfully.

In this solution, the decentralization of examinations may be as follows.

Sr. No.	Duration of Course	Examinations by Universities of Annual/Semester Exams in following years	Examinations by colleges of Annual/Semester Exams in following years
1	1 year	1st year	-
2	2 years	2nd year	1st year
3	3 years	3rd year	1st and 2nd years
4	4 years	3rd and 4th year	1st and 2nd years
5	5 years	4th and 5th years	1st, 2nd and 3rd years

In the above option, fee universities have raised concerns that not all institutes have qualified and high quality staff to set standard questions paper. As a result, the academic standard of Question papers set by these institutes may be low, thereby affecting the quality education. In order to overcome this issue, the committee suggests empanelment of a list of teachers who are qualified for setting these pre-final years' examination question papers. The colleges should be set the papers only through these empanelled qualified teachers. In some cases, the universities may even set question papers on its own and pass on the question papers to these colleges for conducting the examinations, assessment and declaration of results in a decentralized manner. This can reduce the workload of

universities in terms of examinations without affecting the quality.

सदरचा विषय दि.२९/५/२०१८ रोजीच्या मा. अधिष्ठाता मंडळासमोर विचारार्थ सादर केले असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आलेला आहे.

ठराव क्र.११/१	सदरचा विषय परीक्षा मंडळाकडे सादर करावा असे सर्वानुमते ठरले.
---------------	---

सबब दि.१८/०६/२०१८ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत सदर विषयास मान्यता देवून शिफारस विद्यापरिषदेकडे करण्यात आली.

तसेच दि. २१/०६/२०१८ रोजीच्या विद्यापरिषदेच्या बैठकीतील ठराव क्रं. ९३ (२५) नुसार मान्यता देण्यात आली.

सबब मा. राजेश अग्रवाल समितीने केलेली शिफारस क्र. R.१९ Decentralization of Examination Activities नुसार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाचे परीक्षा ह्या महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्याची व याबाबतील महाविद्यालयांना परीक्षा शुल्काच्या किती टक्के रक्कम आदा करावी यावर निर्णय घेण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: मा. राजेश अग्रवाल समितीने केलेली शिफारस क्र. R. १९ Decentralization of Examination Activities नुसार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाचे परीक्षा ह्या महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यास व याबाबतील महाविद्यालयांना परीक्षा शुल्काच्या किती टक्के रक्कम आदा करावी यावर निर्णय घेण्याबाबत खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली.

- १) प्राचार्य डॉ. व्ही. पी. उबाळे
(प्रभारी अधिष्ठाता - विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा)
- २) प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे
(प्रभारी अधिष्ठाता- वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा)
- ३) प्राचार्य डॉ. एम. एस. कदम
(प्रभारी अधिष्ठाता - मानवविज्ञान)
- ४) प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे
(प्रभारी अधिष्ठाता - आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा)
- ५) डॉ. एस. आर. गेंगजे
(प्रभारी सहयोगी अधिष्ठाता- (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा)
- ६) डॉ. ए. एन. बारबोले
(प्रभारी सहयोगी अधिष्ठाता - वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा)
- ७) प्राचार्य डॉ. आर. एन. शेंडगे
- ८) डॉ. एच. के. आवताडे
- ९) डॉ. बी. सी. शेवाळे - वित्त व लेखा अधिकारी
- १०) श्री. ए. बी. संगवे - अधिसभा सदस्य
- ११) डॉ. टी. एन. कोळेकर - व्यवस्थापन परिषद सदस्य

[३ (९)] सोलापूर विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकुलांतर्गत Five Years Integrated Course in Cosmetic Technology हा कोर्स शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सुरु करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: विद्यापीठाचे जा.क्र.सोविसो/आस्था/२०११-१२/३१६१, दि.१८/०७/२०११ अन्वये School of Technology या संकुलांतर्गत M.Pharm (Pharmaceutical Chemistry), M.Pharm (Pharmaceutics), M.Sc. Biotechnology, M.Sc. Food Science and Nutrition हे अभ्यासक्रम सुरु करणेकरिता प्राध्यापक ०३, सहयोगी प्राध्यापक ०६ व सहायक प्राध्यापक १२ अशी एकूण २१ पदे मंजूर करणेबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने मा.संचालक, उशि पुणे यांनी जा.क्र.युएनआय /४७६०/शिक्षकपदे/सोवि/विशि-१/१५९१३ दि.१८/९/२०१२ च्या पत्रानुसार सदर शिक्षकीय पदे मंजूर होणेबाबत शासनास शिफारस केली आहे. तसेच विद्यापीठाने जा.क्र.सोविसो/आस्था/२०१२-१३/१३३१४ दि.१६/३/२०१३ नुसार विनंतीपत्रही पाठविण्यात आले आहे. परंतु अद्यापपर्यंत सदर अभ्यासक्रम सुरु करणेसंदर्भात शासनाकडून मान्यता मिळालेली नाही.

तसेच अध्यक्ष औषध निर्माण अभ्यासमंडळ यांना या कार्यालयाचे जा.क्र.सोविसो/आस्था/२०१८/४२०७ दि.१८/५/२०१८ नुसार M.Sc. Cosmetic Technology या पदव्युत्तर कोर्सचा निवड आधारित श्रेयांक प्रणालीनुसार (CBCS) अभ्यासक्रम तयार करुन मिळणेबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. परंतु संबंधितांकडून अद्यापपर्यंत अभ्यासक्रम अप्राप्त आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांचेकडून Bachelor of Cosmetic Technology या कोर्सचा अभ्यासक्रम सोबत जोडला आहे.

याचधर्तीवर सोलापूर विद्यापीठाचा अभ्यासक्रम तयार करण्यास व शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावाची रचना करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी खालील तक्त्यात तज्ञांचे व समन्वयक यांचे नामनिर्देशन कलेले आहे.

1) Five Years Integrated Course in Cosmetic Technology
2) Mrs. Supriya S. Mandlekar, 195, Sahakar Nagar, Nagpur - 440025 Mob. 8600032097
3) Dr. Mukund Mali, Assistant Professor will work as coordinator under the guidance of Director, School of Chemical Sciences

सबब, सोलापूर विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकुलांतर्गत Five Years Integrated Course in Cosmetic Technology हा कोर्स शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सुरु करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: सोलापूर विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकुलांतर्गत Five Years Integrated Course in Cosmetic Technology हा कोर्स शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सुरु करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३ (१०)] एक्यूप्रेसर तपासणीसाठी प्रति रुग्ण ₹५०/- इतकी रक्कम कन्सल्टंसी फी म्हणून घेण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०२ जुलै ते १५ जुलै, २०१८ या कालावधीमध्ये एक्यूप्रेसर तपासणी शिबीर आयोजित केलेले आहे. याचाच एक भाग म्हणून सदर कालावधीत विद्यापीठ आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करून एक्यूप्रेसर उपचार केले जाणार आहेत.

सबब, सदर तपासणी व एक्यूप्रेसर उपचार करण्यासाठी प्रति रुग्ण ₹५०/- इतकी रक्कम कन्सल्टंसी फी घेण्याची बाब विचारार्थ).

ठराव: एक्यूप्रेसर तपासणीसाठी प्रति रुग्ण ₹५०/- इतकी रक्कम कन्सल्टंसी फी म्हणून घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३(११)] विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविणे या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविण्याची ११ महिन्याची मुदत दि.३०/०६/२०१८ रोजी संपलेली असून सन २०१८-१९ करीता उपहारगृह चालविणेकरीता दि.२४/५/२०१८ रोजीच्या दै. दिव्य मराठी मध्ये व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निविदेची सुचना देऊन निविदा सादर करणेकामी सुचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदरकामी खालीलप्रमाणे एकूण आठ निविदा प्राप्त झालेले होते.

१	कृष्ण पावभाजी सेंटर (प्रो.प्रविण शिवपालसिंग चौहान)
२	विश्वरूप सर्व्हिसेस, सोलापूर (सौ.रूपाली विश्वनाथ शिंदे)
३	बालाजी रेस्टॉरंट अँड लंच होम (विनायक जनार्दन सुरवसे)
४	मातोश्री टी अँड स्नॅक्स (प्रोपा. सागर हबीरराव)
५	श्री. अंबिका भोजनालय (प्रो.देविदास बालकृष्ण शिंदे)
६	रुद्रा हॉटेल अँड मेस, सोलापूर
७	राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित
८	सुवर्णराज महिला मंडळ

उपरोक्तप्रमाणे प्राप्त निविदाधारकांचे तांत्रिक निविदा खरेदी समिती सदस्यांसमोर दि.१९/६/२०१८ रोजी उघडले असता उक्त यादीतील कृष्ण पावभाजी सेंटर (प्रो. प्रविण शिवपालसिंग चौहान), बालाजी रेस्टॉरंट अँड लंच होम (विनायक जनार्दन सुरवसे), श्री.अंबिका भोजनालय (प्रो.देविदास बालकृष्ण शिंदे) या फर्मची निविदा अपात्र झालेली असून बाकीचे पाचही फर्मचे निविदा हे पात्र झालेले आहेत. तदनंतर पात्र एकुण पाच निविदा धारकांचे दरपत्रके त्याच वेळी उघडले असता सर्वात कमी दर हे सुवर्णराज महिला मंडळ यांचे असल्याचे निदर्शनास आलेले आहेत (उपहारगृह असल्यामुळे फक्त नाष्ट्यांचे कमी दर गृहीत धरलेले आहेत). तसेच सुवर्णराज महिला मंडळ यांनी त्यांच्या दरपत्रकात नमूद केलेले कार्यालयीन बैठकीसाठी एका वेळेचे मिष्टान्न भोजनाचा दर योग्य वाटत नाहीत, असे खरेदी समितीने तुलनात्मक तक्त्यात नमूद केलेले आहे. सोबत दराचा तुलनात्मक तक्ता जोडलेला आहे.

उपरोक्त पाचही निविदा धारकांचे दरपत्रके उघडल्यानंतर विद्यार्थ्यांचे आरोग्याच्या दृष्टीने फक्त पदार्थांचे दर लक्षात न घेता अन्न पदार्थांच्या गुणवत्तेची पाहणी करणेही अत्यंत गरजेचे असल्यामुळे मा.कुलगुरु महोदय यांच्या आदेशान्वये श्री. विकास कडू, डॉ. मुकुंद माळी, डॉ. श्रीराम राऊत या तीघांची समिती नियुक्त करून उपहारगृहामध्ये विक्रीकरीता ठेवावयाच्या सर्व पदार्थांच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत कळविण्यात आलेले होते. दि.२८/०६/२०१८ रोजी विद्यापीठातील मुलींची मेस मध्ये उपहारगृह चालविणेकामी पात्र झालेल्या पाचही

निविदाधारकांचे अन्न पदार्थांची तपासणी करण्याकरीता सर्व पात्र फर्मना त्यांचे अन्न पदार्थ तपासणी समितीसमोर सादर करणेकामी बालाविण्यात आलेले होते. तपासणी समितीने सर्व पात्र फर्मनी सादर केलेल्या पदार्थांची तपासणी करुन त्यांचा अहवाल सादर केलेला असून सदर समितीने पाच फर्मपैकी विश्वरूप सर्द्धिसेस, सोलापूर या फर्मच्या जेवणाची व नाष्ट्याची चव चांगली असून निविदेमधील दर व अनुभव पाहून विद्यापीठ परिसरातील कॅटीन (उपहारगृह) चालविणेकरीता शिफारस करण्यात येत आहे असे नमुद केले आहे. सदरचा अहवाल सोबत जोडलेला आहे.

सबब, सन २०१८-१९ करीता विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविणेकामी पात्र झालेल्या निविदा मधील सर्वात कमी दर असलेले फर्मची निविदा व अन्न पदार्थांची तपासणी करणेकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन १ ऑगस्ट २०१८ ते ३० जून २०१९ या ११ महिन्याच्या कालावधीकरीता उपहारगृह चालविणेकामी कार्यारंभ देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सन २०१८-१९ करीता विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविणेकामी पात्र झालेल्या निविदा मधील सर्वात कमी दर असलेले फर्मची निविदा व अन्न पदार्थांची तपासणी करण्याकामी नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानुसार सुवर्णराज महिला मंडळ, सोलापूर या फर्मला दि.०१ ऑगस्ट, २०१८ ते ३० जून, २०१९ या ११ महिन्याच्या कालावधीकरीता उपहारगृह चालविण्याकामी कार्यारंभ देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३ (१२)] विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविणे या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्याची ११ महिन्याची मुदत दि.३०/०६/२०१८ रोजी संपलेली असून सन २०१८-१९ करीता मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविणेकरीता दि.२४/५/२०१८ रोजीच्या दै.दिव्य मराठी मध्ये व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निविदेची सुचना देऊन निविदा सादर करणेकामी सुचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदरकामी खालीलप्रमाणे एकूण बारा निविदा प्राप्त झालेले होते.

- १) श्री. रेणुकामाता हॉटेल अँड कोल्ड्रीक्स, सोलापूर (श्री. उत्तम दिगंबर फटाले)
- २) तिर्थराज केटरर्स (सौ. सुहासिनी दिपक कुलकर्णी)
- ३) हॉटेल सत्यम, माळशिरस, सोलापूर (श्री. नंदकुमार निवृत्ती काळे)
- ४) जयभवानी खानावळ, सोलापूर
- ५) श्री. विरभद्रेश्वर ट्रेडर्स, सोलापूर
- ६) रुचिला एन्टरप्रायझेस
- ७) वासुदेव महाराज भोजनालय, सोलापूर
- ८) रितेश केटरर्स, सोलापूर (श्री. सागर अनिल शिंदे)
- ९) राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित
- १०) सुवर्णराज महिला मंडळ
- ११) महालक्ष्मी महिला संस्था, सोलापूर
- १२) निर्मला उद्योग, सोलापूर

उपरोक्तप्रमाणे प्राप्त निविदाधारकांचे तांत्रिक निविदा खरेदी समिती सदस्यांसमोर दि.१९/६/२०१८ रोजी उघडले असता उक्त यादीतील तिर्थराज केटरर्स (सौ. सुहासिनी दिपक कुलकर्णी), रितेश केटरर्स, सोलापूर (श्री. सागर अनिल शिंदे) या फर्मची निविदा अपात्र झालेली असून बाकीचे दहा फर्मचे निविदा हे पात्र झालेले आहेत. तदनंतर पात्र एकूण दहा निविदा धारकांचे दरपत्रके त्याच वेळी उघडले असता सर्वात कमी दर हे सुवर्णराज महिला मंडळ यांचे असल्याचे निदर्शनास आलेले आहेत (मेस असल्यामुळे महिन्याचे दोन्ही वेळच्या जेवणाचे कमी दर गृहीत धरलेले आहेत). सोबत दराचा तुलनात्मक तक्ता जोडलेला आहे.

उपरोक्त दहा निविदा धारकांचे दरपत्रके उघडल्यानंतर विद्यार्थ्यांचे आरोग्याच्या दृष्टीने फक्त पदार्थांचे दर लक्षात न घेता अन्न पदार्थांच्या गुणवत्तेची पाहणी करणेही अत्यंत गरजेचे असल्यामुळे मा.कुलगुरु महोदय यांच्या आदेशान्वये श्री. विकास कडू, डॉ. मुकुंद माळी, डॉ. श्रीराम राऊत या तीघांची समिती नियुक्त करून मेसमध्ये विक्रीकरीता ठेवावयाच्या सर्व पदार्थांच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत कळविण्यात आलेले होते. दि.२८/०६/२०१८ रोजी विद्यापीठातील मुलींच्या

वसतिगृहातील मेस चालविणेकामी पात्र झालेल्या दहा निविदाधारकांचे अन्न पदार्थांची तपासणी करण्याकरीता सर्व पात्र फर्मना त्यांचे अन्न पदार्थ तपासणी समितीसमोर सादर करणेकामी बोलाविण्यात आलेले होते. सदर समितीसमोर निर्मला उद्योग, सोलापूर हे अनुपस्थित राहिले असून बाकीचे नऊही फर्मनी आपले पदार्थ सादर केलेले होते. तपासणी समितीने उपस्थित सर्व फर्मनी सादर केलेल्या पदार्थांची तपासणी करून त्यांचा अहवाल सादर केलेला असून सदर समितीने नऊ फर्मपैकी हॉटेल सत्यम माळशिरस, जिल्हा-सोलापूर या फर्मच्या जेवणाची चव चांगली असून निविदेमधील दर व अनुभव पाहून मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविणेकरीता शिफारस करण्यात येत आहे असे नमुद केले आहे. सदरचा अहवाल सोबत जोडलेला आहे.

सबब, सन २०१८-१९ करीता विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविणेकामी पात्र झालेल्या निविदा मधील सर्वात कमी दर असलेले फर्मची निविदा व अन्न पदार्थांची तपासणी करणेकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अवलोकनी घेऊन १ ऑगस्ट २०१८ ते ३० जून २०१९ या ११ महिन्यांच्या कालावधीकरीता मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविणेकामी कार्यारंभ देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सन २०१८-१९ करिता विद्यापीठ परिसरातील मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्याकामी पात्र झालेल्या निविदा मधील सर्वात कमी दर असलेले फर्मची निविदा व अन्न पदार्थांची तपासणी करण्याकामी नियुक्त केलेल्या समितीचा अहवालानुसार हॉटेल सत्यम, माळशिरस, सोलापूर (श्री. नंदकुमार निवृत्ती काळे) या फर्मला दि.०१ ऑगस्ट, २०१८ ते ३० जून, २०१९ या ११ महिन्यांच्या कालावधीकरीता मुलींच्या वसतिगृहातील मेस चालविण्याकामी कार्यारंभ देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३ (१३)] डॉ. मीना विठ्ठल माने, मानसेवी डॉक्टर यांचा ११ महिन्याचा कालावधी दि.२७/०७/२०१८ रोजी संपत असल्याने त्यांना मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ आदेश क्र.सोविसो / आस्था / २०१७ / ६२२२, दि.२४/०८/२०१७ रोजीच्या आदेशान्वये डॉ. मीना विठ्ठल माने यांची मानसेवी डॉक्टर म्हणून ११ महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. सदर अकरा महिन्याचा कालावधी दि.२७/०७/२०१८ रोजी संपणार असल्याने त्यांनी पुर्ननियुक्ती मिळाली असा विनंती अर्ज केला असून सदर विनंती अर्जावर विद्यापीठ वैद्यकीय अधिकारी यांनी खालीलप्रमाणे अभिप्राय दिलेला आहे.

डॉ. मीना माने या गेल्या ४ वर्षांपासून नियमित व चांगली सेवा देत आहेत व विद्यार्थीनींसाठीच्या भविष्यकालीन विविध आरोग्य विषयक योजनांसाठी त्यांच्या सेवेची गरज आरोग्य केंद्रास भासणार आहे.

सबब, सदर बाब धोरणात्मक असल्याने डॉ. मीना विठ्ठल माने, मानसेवी डॉक्टर यांना मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: डॉ. मीना विठ्ठल माने, मानसेवी डॉक्टर यांचा ११ महिन्याचा कालावधी दि.२७/०७/२०१८ रोजी संपत असल्याने त्यांना दि.३०/०६/२०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३ (१४)] सन २०१६-१७ मधील सरळ सेवेने भरती प्रक्रियेत गुणवत्तेनुसार कनिष्ठ लिपिक या पदाकरिता पात्र झालेल्या उमेदवारांना शासन पत्राच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची बाब प्रलंबित ठेवण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सन २०१६-१७ मध्ये वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे उमेदवार वेगवेगळ्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार पात्र झालेले होते. त्यांना नियुक्ती आदेश देण्यापूर्वी त्यांनी ज्या प्रवर्गातून पात्र झालेले होते, त्यासंदर्भातील प्रमाणपत्र पडताळणी कार्यवाही सुरु होती. सद्यस्थितीत संबंधितांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	उमेदवारांचे नाव	पद	प्रवर्ग	सद्य:स्थिती
१)	श्री. गोवर्धन मंगेश नवनाथ	कनिष्ठ लिपिक	माजी सैनिक	जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांच्याकडून दि. २५/०५/२०१८ रोजी श्री. गोवर्धन यांच्या माजी सैनिक प्रमाणपत्र पडताळणी अहवाल प्राप्त.
२)	श्रीमती कोकाटे मोनाली शाहू	कनिष्ठ लिपिक	खुला ३०% महिला	१) सदर उमेदवारांचे नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अद्याप शासनाकडून अप्राप्त.
३)	श्रीमती मुंढे सुवर्णा दिगंबर		राखीव प्रवर्ग	२) मा. विभागीय सहसंचालक, उ.शि., सोलापूर विभाग यांचे दि.०१/०६/२०१८ रोजी पत्र प्राप्त. सदर पत्रात नियुक्तीस मान्यता देता येत नाही असे नमूद आहे.

या अनुषंगाने कार्यालयीन निवेदन खालीलप्रमाणे सादर करण्यात येते की,

१) विद्यापीठाने मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर या कार्यालयास सादर केलेल्या दि.१६/०७/२०१६ ते दि.१३/०१/२०१७ या कालावधीत नवीन नियुक्त ३० कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीसंदर्भात मा. सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी दि.२३/११/२०१६ पत्रान्वये मा. संचालक, (उ.शि.), पुणे यांच्या कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविले होते. सदर मार्गदर्शनानुसार मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग यांनी शासन निर्णय ०२ जून, २०१५ नुसार पद भरतीवरील निर्बंध असताना सदर बाब विचारात न घेता सोलापूर विद्यापीठाने पदभरती केलेली दिसून असे नमूद करुन, प्रस्तूत प्रकरणामध्ये प्रचलित शासन नियमानुसार तपासणी करुन आपल्या स्तरावर उचित निर्णय घेण्यात यावा असे कळवून वेतन निश्चितीचे मूळ प्रस्ताव विद्यापीठाकडे परत पाठविलेले आहेत.

- २) या संदर्भात मा. अप्पर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे प्रस्ताव प्रलंबित असून याबाबत शासनाने उद्याप निर्णय दिलेला नाही.
- ३) तसेच दरम्यानच्या काळात शासनाने शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२०१७/प्र.क्र.३१५/१७/विशि-१, दि.२४/१०/२०१७ अन्वये जे प्रशासकीय विभाग आकृतीबंध अंतिम मंजूर करून घेणार नाहीत, तोपर्यंत त्या विभागांना नवीन पदनिर्मिती तसेच पदभरती करता येणार नाही. तसेच तोपर्यंत पदे रुपांतरीत करण्यासही अनुमती देण्यात येणार नाही. अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. संदर्भाधीन शासन निर्णय व पत्रे तसेच यासंदर्भात शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यापीठ विरुद्ध तसेच संबंधित अधिकारी / प्राधिकारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असे नमूद आहे.
- ४) उक्त तक्त्यातील श्री. गोवर्धन मंगेश यांचे प्रमाणपत्र पडताळणी अहवाल माजी सैनिक कार्यालय, सोलापूर यांच्या कार्यालयाकडून व श्रीमती कोकाटे व मुंढे यांच्या तात्पुरत्या नियुक्ती संदर्भातील मार्गदर्शन मा. विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग यांच्या कार्यालयाकडून शासनाने पदभरती बंदी संदर्भात प्रकाशित केलेल्या निर्णयानंतर प्राप्त झालेले आहेत.
- ५) तसेच मा. विभागीय सहसंचालक, उ. शि., सोलापूर यांनी श्रीमती मुंढे व श्रीमती कोकाटे यांना तात्पुरत्या नियुक्ती देण्याबाबत प्राप्त मार्गदर्शनात त्यांनी दि.०२/०६/२०१५ रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देवून तात्पुरती नियुक्ती देता येणार नाही असे स्पष्ट नमूद केले आहे.
- ६) तसेच अ.क्र.१ अवलोकनी घेता, सन २०१६-१७ मधील सरळ सेवेद्वारे भरती प्रक्रियेद्वारे रुजू झालेल्या ३० कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीस अद्याप शासनाकडून मान्यता प्राप्त झालेली नाही. सदर कर्मचाऱ्यांचे वेतन आजअखेर विद्यापीठ फंडातून होत आहे. यास्तव विद्यापीठ फंडावर आर्थिक भार पडत आहे. या संदर्भातील त्रुटी मा. महालेखाधिकारी, मुंबई यांनी विद्यापीठ लेखा परीक्षणा दरम्यान काढलेली आहे.
- ७) यास्तव उक्त उमेदवारांना नियुक्ती आदेश दिल्यास विद्यापीठ फंडावर आर्थिक भार पडणार आहे.
- ८) उक्त सर्व बाबी अवलोकनी घेवून उक्त उमेदवारांना नियुक्ती आदेश पारित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.

सबब, सन २०१६-१७ मधील सरळ सेवेने भरती प्रक्रियेत गुणवत्तेनुसार कनिष्ठ लिपिक या पदाकरिता पात्र झालेल्या उमेदवारांना शासन पत्राच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची बाब प्रलंबित ठेवण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सन २०१६-१७ मधील सरळ सेवेने भरती प्रक्रियेत गुणवत्तेनुसार कनिष्ठ लिपिक या पदाकरिता पात्र झालेल्या ३ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[३ (१५)] व्यवस्थापन परिषदेच्या आगामी बैठकीमध्ये प्रस्तुत विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ. टी. एन. कोळेकर यांनी प्रस्तुत विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलातील डॉ.ए. ए. घनवट यांना ट्रॉब्युनल कोर्टाच्या निर्णयानुसार सेवेत हजर करून घेण्याबाबतची बाब आगामी व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.२६/०६/२०१८ रोजी प्रस्तुत विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ. टी. एन. कोळेकर यांनी प्रस्तुत विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलातील डॉ. ए. ए. घनवट यांना ट्रॉब्युनल कोर्टाच्या निर्णयानुसार सेवेत हजर करून घेण्याबाबतची बाब आगामी व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवण्याबाबत विद्यापीठास पत्र सादर केलेले आहे. सदर पत्रामध्ये डॉ. घनवट यांची सेवा दि.२६/०३/२०१८ रोजी संपुष्टात आणण्यात आलेली होती. सदर आदेशास डॉ. घनवट यांनी मा. ट्रॉब्युनल यांच्याकडे अपील दाखल करून आव्हान दिलेले होते. सदर अपीलाचा निकाल होवून प्रस्तुत विद्यापीठाचे दि.२६/०३/२०१८ रोजीचे आदेश रद्द करण्यात येवून डॉ. घनवट यांना सेवेत रुजू करून घेण्याबाबत आदेश पारित करण्यात आलेले आहे. सदर आदेशाच्या अनुषंगाने डॉ. घनवट यांना सेवेत रुजू करून न घेण्यात आल्यामुळे याबाबतचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवण्याबाबत सदर पत्राद्वारे केलेली विनंती विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलातील डॉ. ए. ए. घनवट यांना ट्रॉब्युनल कोर्टाच्या निर्णयानुसार सेवेत हजर करून घेण्याबाबत दोन विधीतज्ञांचा अभिप्राय घेण्यात आलेला आहे. प्रस्तुत विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ. टी. एन. कोळेकर यांनी डॉ. ए. ए. घनवट यांना मा. ट्रॉब्युनल यांनी दिलेल्या निर्णयानुसार सेवेत घेण्याबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यास अनुसरून याबाबत आणखी एका विधीतज्ञाचा अभिप्राय घेण्याचे व प्राप्त अभिप्रायानुसार कार्यवाही करण्याचे सर्वानुमते ठरले.

मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्षा
व्यवस्थापन परिषद